

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने
अंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत व यंत्रणा मार्फत शेततळी
घेण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्रमांक : मग्रारो-२०१२/प्र.क्र.२४/रोहयो-१

नियोजन विभाग (रोहयो प्रभाग)

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक : २१ ऑगस्ट, २०१२

वाचा : शासन निर्णय क्र. मग्रारो-२०११/प्र.क्र.१२६/रोहयो-१०-अ, दि. १४ डिसेंबर, २०११

प्रस्तावना :

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम २००५ नुसार अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/अल्प भूधारक व सिमांत शेतकरी/इंदिरा आवास योजना व भूसुधार योजनेचे लाभार्थी यांच्या शेतजमिनीवर सिंचन सुविधा पुरविणे, भूसुधारणेची कामे हाती घेणे, फळबाग लागवड व वृक्ष लागवड इत्यादी वैयक्तिक लाभाची कामे घेण्याची तरतूद आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गतही शेततळी व तत्सम अन्य कामे घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक १४ डिसेंबर, २०११ अन्वये देण्यात आल्या आहेत. तथापि, शेततळे योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी सद्याच्या कार्यपध्दतीत सुलभता आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यामुळे सदर शासन निर्णय अधिक्रमित करून सविस्तर सुधारित सूचनेबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे:-

शासन निर्णय :-

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट - १ कलम १ (४) मधील तरतूदीनुसार खालील प्रवर्गातील शेतक-यांच्या जमिनीवर ग्रामपंचायती व यंत्रणामार्फत शेततळी घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. अनुसूचित जाती

ब) अनुसूचित जमाती

क) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी

ड) भू-सुधार योजनेचे लाभार्थी

इ) इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी

फ) कृषि कर्ज माफी योजना सन २००८ नुसार अल्प भूधारक [१ हेक्टर पेक्षा जास्त पण २ हेक्टर (५ एकर) पर्यंत जमीन असलेला शेतकरी (जमीन मालक/कुळ)] व सिमांत शेतकरी [१ हेक्टर पर्यंत जमीन असलेला शेतकरी (जमीन मालक / कुळ)]

ग) अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत अन्य निवासी (वन अधिकार मान्यता) अनिनियम २००६ नुसार पात्र व्यक्ती.

१. उपरोक्त "अ" ते "ग" प्रवर्गातील वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेततळ्यातील खालील आकारमानाचे शेततळे घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर शेततळ्याचे आर्थिक व तांत्रिक मापदंड सोबतच्या परिशिष्ट १ ते ९ मध्ये दिले आहेत.

इनलेट आऊटलेटसह विविध आकारमानासाठी शेततळ्याच्या कामाचे मजुरी व साहित्याचे प्रमाण दर्शविणारा प्रमाण तक्ता						
(उतार १:१)			(इतर क्षेत्राकरीता)			
अ. क्र.	शेततळ्याचे आकारमान	एकूण मातीकाम (घ.मी.)	मगांराप्रारोहयो (मजुर व साहित्याद्वारे)			
			मजुरी (रुपये १४५/-दराने)	साहित्य (रुपये)	एकूण रक्कम (रुपये)	मजुरी व साहित्याचे गुणोत्तर
१	१० X १० X ३ मी.	१५६.५०	१०९८१	२६६६	१३६४७	८०:२०
२	१५ X १० X ३ मी.	२६१.५०	१४२९४	५४२२	१९७१५	७३:२७
३	१५ X १५ X ३ मी.	४४१	२०५६८	९५७०	३०१३८	६८:३२
४	२० X १५ X ३ मी.	६२१	२६५५१	१४०७१	४०६३२	६५:३५
५	२० X २० X ३ मी.	८७६	३४९३८	२०५८८	५५५२६	६३:३७
६	२५ X २० X ३ मी.	११३१	४३२३५	२७१०५	७०३४०	६१:३९
७	२५ X २५ X ३ मी.	१४६१	५३१७७	३५६९२	८८८७०	६०:४०
८	३० X २५ X ३ मी.	१७९१	६३१३६	४४२८०	१०७४१६	५९:४१
९	३० X ३० X ३ मी.	२१९६	७५१५२	५४९३९	१३००९१	५८:४२

इनलेट आऊटलेटसह विविध आकारमानासाठी शेततळ्याच्या कामाचे मजुरी व साहित्याचे प्रमाण दर्शविणारा प्रमाण तक्ता						
(उतार १:१)			(ज.जा.उ.यो/डोंगराळ क्षेत्राकरीता)			
अ. क्र.	शेततळ्याचे आकारमान	एकूण मातीकाम (घ.मी.)	मगांराप्रारोहयो (मजुर व साहित्याद्वारे)			
			मजुरी (रुपये १४५/-दराने)	साहित्य (रुपये)	एकूण रक्कम (रुपये)	मजुरी व साहित्याचे गुणोत्तर
१	१० X १० X ३ मी.	१५६.५०	१२४५८	२७७६	१५२३४	८२:१८
२	१५ X १० X ३ मी.	२६१.५०	१६२६३	५६४९	२१९१२	७४:२६
३	१५ X १५ X ३ मी.	४४१	२३४७४	९९३१	३३४०५	७०:३०
४	२० X १५ X ३ मी.	६२१	३०३५१	१४५९८	४४९४९	६८:३२
५	२० X २० X ३ मी.	८७६	३९९९१	२१३५८	६१३४९	६५:३५
६	२५ X २० X ३ मी.	११३१	४९५२८	२८११७	७७६४५	६४:३६
७	२५ X २५ X ३ मी.	१४६१	६०९५५	३७०२४	९७९७९	६२:३८
८	३० X २५ X ३ मी.	१७९१	७२४००	४५९३१	११८३३१	६१:३९
९	३० X ३० X ३ मी.	२१९६	८६२११	५६९८६	१४३१९७	६०:४०

२. लाभधारक निवड व अर्हता पध्दती :

- २.१ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी वरील अ ते ग प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तिक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.
- २.२ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कार्यपध्दतीप्रमाणे प्रत्येक काम घेण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामसभा यांची मान्यता आवश्यक आहे.
- २.३ इच्छूक लाभार्थ्यांने ग्रामपंचायतीकडे/यंत्रणेकडे अर्ज दाखल करावा.
- २.४ इच्छूक लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. ही जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास व ७/१२ च्या उता-यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना कुळाच्या संमतीने राबविण्यात यावी. लाभार्थ्यांने ७/१२ व ८-अ चे उतारे अर्जासोबत जोडावे.
- २.५ वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतावर घेण्यात येणा-या शेततळ्यांसाठी प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय स्वतंत्र प्रकल्प समजण्यात येईल, अशा प्रत्येक प्रकल्पासाठी प्रशासकिय व तांत्रिक मान्यता स्वतंत्रपणे देण्यात येईल. तसेच या प्रत्येक प्रकल्पाला MIS वर नोंद घेण्यासाठी स्वतंत्र संगणक क्रमांक असेल.

३. मग्नारोहयो अंतर्गत शेततळे देतांना खालील गोष्टी अनिवार्य आहेत.

- १) ग्राम पंचायत/ग्रामसभा यांचा लाभार्थ्यांच्या निवडीबाबतचा ठराव व शिफारस,
- २) प्रत्येक शेततळे हे स्वतंत्र काम समजण्यात यावे.
- ३) सर्व प्रकारच्या अकुशल कामासाठी जॉबकार्ड आवश्यक आहे.
- ४) ज्या लाभार्थ्यांला शेततळ्याचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉबकार्डधारक असला पाहिजे. तसेच त्याने मजूर म्हणून काम करून मजूरी घेणे आवश्यक आहे.
- ५) जॉबकार्ड धारकाच्या खात्यावर कामाची नोंद करावी.
- ६) दर १५ दिवसांची मस्टरप्रमाणे मजूरी प्रदान करावी.
- ७) ग्राम रोजगार नोंदवहीत व ग्राम मालमत्ता नोंदवहीत सर्व प्रकारच्या नोंदी घेणे आवश्यक राहिल.
- ८) MIS वरील सर्व प्रकारच्या नोंदी घेणे.
- ९) सदर कामाचे सामाजिक संकेक्षण अनिवार्य असल्याने अकुशल व अर्ध कुशल कामावरील खर्चाची सर्व प्रमाणके/पावत्या सामाजिक अंकेक्षणासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
- १०) प्रत्येक शेततळे हे स्वतंत्र काम समजण्यात यावे.
- ११) मग्नारोहयोच्या मार्गदर्शक सूचनानुसार हजेरीपत्रक ठेवणे, बँक किंवा पोस्टामार्फत मजूरीचे प्रदान करणे, इत्यादी कार्यपध्दतीचा अवलंब झाला पाहिजे.
- १२) शेततळ्याचा आकार शेतक-यांकडे उपलब्ध असलेल्या क्षेत्राप्रमाणे ठरवावा.

४. कार्यान्वयीन यंत्रणा.

शेतक-याची कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी शेततळ्यांचा कार्यक्रम महत्वपूर्ण असल्यामुळे या कार्यक्रमाची अंमलबजावणी यंत्रणेमार्फत किंवा ग्राम पंचायतीमार्फत करण्यात यावी. त्यांचेद्वारे कामे करतांना तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याच्या संदर्भात खालीलप्रमाणे अधिकार असतील:-

कार्यान्वयीन यंत्रणा	तांत्रिक मान्यता	प्रशासकीय मान्यता
ग्राम पंचायत	कृषी अधिकारी (पंचायत समिती)	गटविकास अधिकारी
कृषी विभाग (यंत्रणा)	तालुका कृषी अधिकारी	तहसिलदार

यंत्रणेमार्फत काम करतांना दिनांक २७ मे, २०११ च्या शासन निर्णयाचे पालन करावे. तसेच ग्राम पंचायतीमार्फत तसेच यंत्रणेमार्फत शेततळे घेण्याबाबत तालुका कृषी अधिकारी यांनी तांत्रिक मार्गदर्शन करावे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१२०८२३११५९०९९०० असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वि. १२१२२५
(वि. गिरीराज)
प्रधान सचिव (रोहयो)

प्रत:- मा. राज्यपालांचे सचिव,
मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
मुख्य सचिवांचे स्वीय सहाय्यक,
अतिरिक्त मुख्य सचिव,
शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई.
संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय,
महासंचालक, माहिती व जनसंपर्क, मंत्रालय, मुंबई.(प्रसिध्दीकरिता)
सर्व विभागीय आयुक्त,
सर्व जिल्हाधिकारी (बृहन्मुंबई वगळून),
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद
प्रधान मुख्य वन संरक्षक, नागपूर,
आयुक्त (कृषि) महाराष्ट्र राज्य, पुणे,
संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, पुणे,
संचालक, फलोत्पादन, पुणे,
संचालक, सामाजिक वनीकरण, पुणे,
महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर,

महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा परिक्षा), मुंबई/नागपूर,
सर्व मुख्य अभियंता व सह सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई,
सर्व मुख्य अभियंता व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई,
मुख्य अभियंता, लघुपाटबंधारे (स्था.स्तर) विभाग, पुणे,
उप सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ रोजगार हमी समिती, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय मुंबई,
सर्व उपजिल्हाधिकारी (रोहयो),
कक्ष अधिकारी, संग्राम कक्ष, ग्राम. व जलसं. विभाग, मंत्रालय, मुंबई. (महा ऑनलाईनवर प्रसिद्धीसाठी)
सर्व जिल्हा अधीक्षक, कृषि अधिकारी,
सर्व उप सचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी, नियोजन विभाग (रोहयो),
सारसंग्रह रोहयो-१/निवडनस्ती, रोहयो-१.

मगांप्रारोहचो अंतर्गत शेतसठके (इन्फ्लेट/आऊटलेटसह) मजूर व लहान भविनहारे करणेसाठी प्रस्तावित आर्थिक मापबंध

Slope 1:1 (10x10x3m.) (इतर क्षेत्रकारीत)

अ. क्र.	कामाचा प्रकार	मजुरांच्या काम्याने (दर चुकी नि. २०/४/१२)				संबंधीय काम्याने (दर चुकी नि. १०/०/२०१२)				एकूण एकंदर ठ.
		दरसुची क्र. क्र.	परिमाण व.मी.	दर ठ.	रक्कम (रु)	दरसुची क्र. क्र.	परिमाण व.मी.	दर ठ.	रक्कम (रु)	
१	मालीकाम	१अ	४५.२५	६१.६५	२,७८१.६६	१	४९.५०	२३.९०	१,१८३.०५	३,९६४.७१
		२अ	३६.२५	७७.७५	२,८१८.४४	२	१५.२५	३२.७०	४९८.६८	३,३१७.१२
		३अ	०.००	१०६.३०	०.००	३	१०.२५	४५.७५	४६८.३४	४६८.३४
		४अ	०.००	१२५.७०	०.००	४	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण खोचई		८१.५०		५६०८.१०		७५.००		२१५०.६७	७,७५८.७७
२	वकतूक	८अ	०.००	१४.२७	०.००	५/१	०.००	३.९०	०.००	०.००
३	उदाई काम		०.००	०.००	०.००	६/१	२१.२५	४.२०	८९.२५	८९.२५
			०.००	०.००	०.००	६/२	१५.२५	५.३०	८०.८३	८०.८३
			०.००	०.००	०.००	६/३	१०.२५	६.००	६१.५०	६१.५०
	एकूण उदाई		०.००		०.००		४६.७५		२३१.५८	२३१.५८
४	इन्फ्लेट/आऊटलेट, सिस्ट्रॉप खोचई		१२.५५	६१.६५	७७३.७१	-	०.००	०.००	०.००	७७३.७१
५	बांधाचे संस्करण करणे	९अ	१४७.३७	५.८२	८५७.६१	-	०.००	०.००	०.००	८५७.६१
६	सू. बा. बांधकाम		२.००	५१५.००	१,०३०.००		०.००	०.००	०.००	१,०३०.००
७	एकूण विविध	३२	४४.००	५६.७४	२,४९६.५६		०.००	०.००	०.००	२,४९६.५६
८	वकतूक		०.००	०.००	०.००		०.००	०.००	०.००	०.००
	एकूण रक्कम				१०,७६६.०६				२,६१३.८३	१३,३७९.८९
	२ टक्के अकस्मिक कार्य				२१५.३२				५२.२८	२६७.६०
	एकूण				१०,९८१.३८				२,६६६.११	१३,६४७.४९
	संगणनेय				१०,९८१				२,६६६	१३,६४७
	प्रति टी.सी.एम. कार्य									१५,५७९.३२
	कामाची टक्केवारी				८०				२०	१००.००

मगांप्रारोहचो अंतर्गत शेतसठके (इन्फ्लेट/आऊटलेटसह) मजूर व लहान भविनहारे करणेसाठी प्रस्तावित आर्थिक मापबंध

Slope 1:1 (10x10x3m.) (ज.ज.उ.बा/डोंगराक क्षेत्रकारीत)

अ. क्र.	कामाचा प्रकार	मजुरांच्या काम्याने (दर चुकी नि. २०/४/१२)				संबंधीय काम्याने (दर चुकी नि. १०/०/२०१२)				एकूण एकंदर ठ.
		दरसुची क्र. क्र.	परिमाण व.मी.	दर ठ.	रक्कम (रु)	दरसुची क्र. क्र.	परिमाण व.मी.	दर ठ.	रक्कम (रु)	
१	मालीकाम	१अ	४५.२५	७०.९०	३,२०८.२३	१	४९.५०	२५.१०	१,२४२.४५	४,४५०.६८
		२अ	३६.२५	८९.२८	३,२३६.४०	२	१५.२५	३४.३५	५२३.८४	३,७६०.२४
		३अ	०.००	१२२.२८	०.००	३	१०.२५	४८.०५	४९२.५१	४९२.५१
		४अ	०.००	१४४.५४	०.००	४	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण खोचई		८१.५०		६४४४.६३		७५.००		२२५८.८०	८,७०३.४३
२	वकतूक	८अ	०.००	१६.४४	०.००	५/१	०.००	३.९०	०.००	०.००
३	उदाई काम		०.००	०.००	०.००	६/१	२१.२५	४.२०	८९.२५	८९.२५
			०.००	०.००	०.००	६/२	१५.२५	५.३०	८०.८३	८०.८३
			०.००	०.००	०.००	६/३	१०.२५	६.००	६१.५०	६१.५०
	एकूण उदाई		०.००		०.००		४६.७५		२३१.५८	२३१.५८
४	इन्फ्लेट/आऊटलेट, सिस्ट्रॉप खोचई		१२.५५	७०.९०	८८१.८०	-	०.००	०.००	०.००	८८१.८०
५	बांधाचे संस्करण करणे	९अ	१४७.३७	६.६२	१०५.५१	-	०.००	०.००	०.००	१०५.५१
६	सू. बा. बांधकाम		२.००	५१५.००	१,०३०.००		०.००	०.००	०.००	१,०३०.००
७	एकूण विविध	३२	४४.००	६५.३१	२,८७३.६४		०.००	०.००	०.००	२,८७३.६४
८	वकतूक		०.००	०.००	०.००		०.००	०.००	०.००	०.००
	एकूण रक्कम				१२,२१३.६६				२,७२१.९६	१४,९३५.६२
	२ टक्के अकस्मिक कार्य				२४४.२७				५४.४४	२९८.७१
	एकूण				१२,४५७.९३				२,७७६.४०	१५,२३४.३३
	संगणनेय				१२,४५८				२,७७६	१५,२३४
	प्रति टी.सी.एम. कार्य									१७,३१०.७९
	कामाची टक्केवारी				८२				१८	१००.००

मगांप्रारोहयो अंतर्गत शेतासळे (इन्लेट/आऊटलेटसह) मजुर व लहान मशिनद्वारे करणेसाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

Slope 1:1 (15x10x3m.) (इतर क्षेत्राकरिता)

अ. क्र.	कामाचा प्रकार	नव्याने बांधणे (दर सुची नि. २०/४/१२)				संस्थापित बांधणे (दर सुची नि. १०/७/२०१२)				एकूण एकेदर रु.
		वस्तुची बाब क्र.	परिमाणु घ.मी.	दर रु.	रक्कम (रु)	वस्तुची बाब क्र.	परिमाणु घ.मी.	दर रु.	रक्कम (रु)	
१	मतीकाम	१अ	६९.००	६९.६५	४,२५३.८५	१	५७.००	२३.९०	१,३६२.३०	५,६१६.१५
		२अ	५७.५०	७७.७५	४,४७०.६३	२	३८.००	३२.७०	१,२४२.६०	५,७१३.२३
		३अ	०.००	२०६.३०	०.००	३	४०.००	४५.७५	१,८३०.००	१,८३०.००
		४अ	०.००	२२५.७०	०.००	४	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण खोबई		१२६.५०		८७२.४८		१३५.००		४४३४.९०	१३,१५९.३८
२	बसवूक	८अ	०.००	१४.२७	०.००	५/१	०.००	३.९०	०.००	०.००
			०.००	०.००	०.००	६/१	३७.५०	४.२०	१५७.५०	१५७.५०
			०.००	०.००	०.००	६/२	२९.००	५.३०	१५३.७०	१५३.७०
			०.००	०.००	०.००	६/३	२१.५०	६.००	१२९.००	१२९.००
	एकूण उजई		०.००	०.००	०.००	८८.००	४४०.२०	४४०.२०	४४०.२०	
४	इन्लेट/आऊटलेट, सिस्टर्न खोबई	१२.५५	६९.६५	८७३.७९	-	०.००	०.००	०.००	८७३.७९	
५	बांधाचे संस्करण करणे	९ अ	१६९.८७	५.८२	१८८.६४	-	०.००	०.००	१८८.६४	
६	सु. सो. बांधकाम		२.००	५१५.००	१,०३०.००		०.००	०.००	१,०३०.००	
७	एकूण विविध	३२	४४.००	५६.७४	२,४९६.५६		०.००	०.००	२,४९६.५६	
८	बसवूक		०.००	०.००	०.००		०.००	०.००	०.००	
	एकूण रक्कम				१४,०१३.३९			५,३१५.३०	१९,३२८.६९	
	२ टक्के आकस्मिक खर्च				२८०.२७			१०६.३१	३८६.५७	
	एकूण				१४,२९३.६६			५,४२१.६१	१९,७१५.२६	
	मजुरी				१४,२९४			५,४२२	१९,७१६	
	प्रति टी.सी.एम. खर्च								२२,५०६.०१	
	कामाची टक्केवारी				७३			२७	१००.००	

मगांप्रारोहयो अंतर्गत शेतासळे (इन्लेट/आऊटलेटसह) मजुर व लहान मशिनद्वारे करणेसाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

Slope 1:1 (15x10x3m.) (ज.जा.उ.यो/डॉगराळ क्षेत्राकरिता)

अ. क्र.	कामाचा प्रकार	नव्याने बांधणे (दर सुची नि. २०/४/१२)				संस्थापित बांधणे (दर सुची नि. १०/७/२०१२)				एकूण एकेदर रु.
		वस्तुची बाब क्र.	परिमाणु घ.मी.	दर रु.	रक्कम (रु)	वस्तुची बाब क्र.	परिमाणु घ.मी.	दर रु.	रक्कम (रु)	
१	मतीकाम	१अ	६९.००	७०.९०	४,८९२.१०	१	५७.००	२५.९०	१,४३०.७०	६,३२२.८०
		२अ	५७.५०	८९.२८	५,१३३.६०	२	३८.००	३४.३५	१,३०५.३०	६,४३८.९०
		३अ	०.००	१२२.२८	०.००	३	४०.००	४८.०५	१,६३२.००	१,६३२.००
		४अ	०.००	१४४.५४	०.००	४	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण खोबई		१२६.५०		१००२५.७०		१३५.००		४६५८.००	१४,६८३.७०
२	बसवूक	८अ	०.००	१६.४४	०.००	५/१	०.००	३.९०	०.००	०.००
			०.००	०.००	०.००	६/१	३७.५०	४.२०	१५७.५०	१५७.५०
			०.००	०.००	०.००	६/२	२९.००	५.३०	१५३.७०	१५३.७०
			०.००	०.००	०.००	६/३	२१.५०	६.००	१२९.००	१२९.००
	एकूण उजई		०.००	०.००	०.००	८८.००	४४०.२०	४४०.२०	४४०.२०	
४	इन्लेट/आऊटलेट, सिस्टर्न खोबई	१२.५५	७०.९०	८८९.८०	-	०.००	०.००	०.००	८८९.८०	
५	बांधाचे संस्करण करणे	९ अ	१६९.८७	६.६२	१,१२४.५४	-	०.००	०.००	१,१२४.५४	
६	सु. सो. बांधकाम		२.००	५१५.००	१,०३०.००		०.००	०.००	१,०३०.००	
७	एकूण विविध	३२	४४.००	६५.३१	२,८७३.६४		०.००	०.००	२,८७३.६४	
८	बसवूक		०.००	०.००	०.००		०.००	०.००	०.००	
	एकूण रक्कम				१५,९४३.६८			५,५३८.४०	२१,४८२.०८	
	२ टक्के आकस्मिक खर्च				३१८.८७			११०.७७	४२९.६४	
	एकूण				१६,२६२.५५			५,६४९.१७	२१,९११.७२	
	मजुरी				१६,२६३			५,६४९	२१,९१२	
	प्रति टी.सी.एम. खर्च								२५,०१३.३८	
	कामाची टक्केवारी				७४			२६	१००.००	

मगगांरारोहको अंतर्गत झेतलके (इन्लेट/आकटलेटसह) मजुर व लहान मजिनद्वारे करणेसाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

Slope 1:1 (15x15x3m.) (इतर क्षेत्राकरिता)

अ. क्र.	कामाचा प्रकार	मजुरांच्या कामगाराने (दर चुकी नि. २०/४/१२)				बंदीच्या कामगाराने (दर चुकी नि. १०/७/२०१२)				एकूण एकेकर रु.	
		दरचुकी क्र. क्र.	परिमाणु व.मी.	दर रु.	रक्कम (रु)	दरचुकी क्र. क्र.	परिमाणु व.मी.	दर रु.	रक्कम (रु)		
१	मालीकाम	१ अ	१०६.००	६१.६५	६,५३४.९०	१	१४४.००	२३.९०	३,४४९.६०	९,९८४.५०	
		२ अ	११.००	७७.७५	८,७७५.२५	२	७५.००	३२.७०	२,४५२.५०	९,५२७.७५	
		३ अ	०.००	२०६.३०	०.००	०.००	३	२५.००	४५.७५	१,१४३.७५	१,१४३.७५
		४ अ	०.००	२२५.७०	०.००	०.००	४	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण खोर्चा		११७.००		१३६१०.१५		२४४.००		७०३७.८५	२०,६४८.००	
२	वसाहत	८ अ	७९.५०	१४.२७	१,१३४.४७	५/१	१६९.१३	३.९०	६५९.६१	१,७९४.०८	
			०.००	०.००	०.००	६/१	६६.२५	४.२०	२७८.२५	२७८.२५	
			०.००	०.००	०.००	६/२	५५.२५	५.३०	२९२.८३	२९२.८३	
			०.००	०.००	०.००	६/३	४५.२५	६.००	२७१.५०	२७१.५०	
	एकूण खोर्चा		०.००		०.००	१६६.७५		८४२.५८	८४२.५८		
४	इन्लेट/आकटलेट, लिफ्टिंग खोर्चा	१२.५५	६१.६५	७७३.७१	-	०.००	०.००	०.००	७७३.७१		
५	बांधणे संस्कारण करणे	१ अ	१९२.३७	५.८२	१,११९.५९	-	०.००	०.००	०.००	१,११९.५९	
६	सू. खे. बांधकाम	२.००	५१५.००	१,०३०.००	०.००	०.००	०.००	०.००	१,०३०.००		
७	एकूण विविध	३२	४४.००	५६.७४	२,४९६.५६	०.००	०.००	०.००	२,४९६.५६		
८	वसाहत	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००		
	एकूण रक्कम				२०,१६४.४८			१,३८२.६२	२१,५४७.१०		
	२ टक्के आकस्मिक खर्च				४०३.२९			१८७.६५	५९०.९४		
	एकूण				२०,५६७.७७			१,५७०.२७	२२,१३८.०४		
	मजुरीय				२०,५६८			१,५७०	२२,१३८		
	प्रति टी.सी.एम. खर्च								३४,४०४.१६		
	कामगारी टक्केवारी				६८			३२	१००.००		

Slope 1:1 (15x15x3m.) (ज.ज.व.खे/बांधकाम क्षेत्राकरिता)

अ. क्र.	कामाचा प्रकार	मजुरांच्या कामगाराने (दर चुकी नि. २०/४/१२)				बंदीच्या कामगाराने (दर चुकी नि. १०/७/२०१२)				एकूण एकेकर रु.	
		दरचुकी क्र. क्र.	परिमाणु व.मी.	दर रु.	रक्कम (रु)	दरचुकी क्र. क्र.	परिमाणु व.मी.	दर रु.	रक्कम (रु)		
१	मालीकाम	१ अ	१०६.००	७०.९०	७,५१९.४०	१	१४४.००	२५.१०	३,६१४.४०	११,१३३.८०	
		२ अ	११.००	८९.२८	८,३२४.४८	२	७५.००	३४.३५	२,५७६.२५	१०,७००.७३	
		३ अ	०.००	२२२.२८	०.००	०.००	३	२५.००	४८.०५	१,२०९.२५	१,२०९.२५
		४ अ	०.००	१४४.५४	०.००	०.००	४	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण खोर्चा		११७.००		१५६१९.८८		२४४.००		७३१९.१०	२३,०३८.०८	
२	वसाहत	८ अ	७९.५०	१६.४४	१,३०६.९८	५/१	१६९.१३	३.९०	६५९.६१	१,९६६.५९	
			०.००	०.००	०.००	६/१	६६.२५	४.२०	२७८.२५	२७८.२५	
			०.००	०.००	०.००	६/२	५५.२५	५.३०	२९२.८३	२९२.८३	
			०.००	०.००	०.००	६/३	४५.२५	६.००	२७१.५०	२७१.५०	
	एकूण खोर्चा		०.००		०.००	१६६.७५		८४२.५८	८४२.५८		
४	इन्लेट/आकटलेट, लिफ्टिंग खोर्चा	१२.५५	७०.९०	८८९.८०	-	०.००	०.००	०.००	८८९.८०		
५	बांधणे संस्कारण करणे	१ अ	१९२.३७	६.६२	१,२७३.४९	-	०.००	०.००	०.००	१,२७३.४९	
६	सू. खे. बांधकाम	२.००	५१५.००	१,०३०.००	०.००	०.००	०.००	०.००	१,०३०.००		
७	एकूण विविध	३२	४४.००	६५.३१	२,८७३.६४	०.००	०.००	०.००	२,८७३.६४		
८	वसाहत	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००		
	एकूण रक्कम				२३,०१३.७९			१,७३६.६७	२४,७५०.४६		
	२ टक्के आकस्मिक खर्च				४६०.२८			१९४.७३	६५५.०१		
	एकूण				२३,४७४.०७			१,९३१.४०	२५,४०५.४७		
	मजुरीय				२३,४७४			१,९३१	२५,४०५		
	प्रति टी.सी.एम. खर्च								३८,१३४.१०		
	कामगारी टक्केवारी				७०			३०	१००.००		

मगांगारोहचो अंतर्गत झेतसके (इन्फ्लेट/आकटलेटसह) मजूर व लहान मजिनहारे करणेसाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

Slope 1:1 (20x15x3m.) (इतर क्षेत्राकरिता)

अ. क्र.	कामाचा प्रकार	मनुसंगत कामाकडे (दर चुकी नि. २०/४/१२)				संगत कामाकडे (दर चुकी नि. १०/७/२०१२)				एकूण एकंदर रु.	
		दरचुकी क्र. क्र.	परिमाण व.मी.	दर रु.	रक्कम (रु.)	दरचुकी क्र. क्र.	परिमाण व.मी.	दर रु.	रक्कम (रु.)		
१	मालीकाम	१अ	१४२.००	६१.६५	८,७५४.३०	१	२०४.००	२३.१०	४,८७५.६०	१३,६२९.९०	
		२अ	१२५.००	७७.७५	९,७९८.७५	२	११२.५०	३२.७०	३,६७८.७५	१३,४७०.५०	
		३अ	०.००	१०६.३०	०.००	०.००	३	३७.५०	४५.७५	१,७१५.६३	१,७१५.६३
		४अ	०.००	१२५.७०	०.००	०.००	४	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण कामाई		२६७.००		१८,५५३.०५		३५४.००		१०,२६९.१८	२८,८१२.०३	
२	मालक	८अ	१४०.६३	१४.२७	२,००६.७१	५/१	२६५.५०	३.१०	१,०३५.४५	३,०४२.१६	
			०.००	०.००	०.००	६/१	१५.००	४.२०	३१२.००	३१२.००	
			०.००	०.००	०.००	६/२	८१.५०	५.३०	४३१.१५	४३१.१५	
	एकूण कामाई		०.००		०.००		२४५.५०		१२४४.१५	१२४४.१५	
४	इन्फ्लेट/आकटलेट, सिव्हर कामाई		१२.५५	६१.६५	७७१.७१		०.००	०.००	०.००	७७१.७१	
५	बांधणे साकारण करणे	१ अ	२१४.८७	५.८२	१,२५०.५४		०.००	०.००	०.००	१,२५०.५४	
६	म. म. बांधकाम		२.००	५१५.००	१,०३०.००		०.००	०.००	०.००	१,०३०.००	
७	एकूण विविध	३२	४४.००	५६.७४	२,४१६.५६		०.००	०.००	०.००	२,४१६.५६	
८	मालक		०.००	०.००	०.००		०.००	०.००	०.००	०.००	
					२६,०३०.६५				१३,७१५.३३	३९,८४५.९८	
					५२०.६१				२७५.११	७९६.७२	
					२६,५५१.२६				१४,०७१.२४	४०,६२२.५०	
	एकूण				२६,५५१.२६			१४,०७१.२४	४०,६२२.५०		
	मजमेव				२६,५५१			१४,०७१	४०,६२२		
	अति टी.सी.एम. कार्य								४६,१७२.७२		
	कामाची टक्केवारी				६५			३५	१००.००		

Slope 1:1 (20x15x3m.) (अ.म.उ.मो/डॉंगराळ क्षेत्राकरिता)

अ. क्र.	कामाचा प्रकार	मनुसंगत कामाकडे (दर चुकी नि. २०/४/१२)				संगत कामाकडे (दर चुकी नि. १०/७/२०१२)				एकूण एकंदर रु.	
		दरचुकी क्र. क्र.	परिमाण व.मी.	दर रु.	रक्कम (रु.)	दरचुकी क्र. क्र.	परिमाण व.मी.	दर रु.	रक्कम (रु.)		
१	मालीकाम	१अ	१४२.००	७०.१०	१०,०६७.८०	१	२०४.००	२५.१०	५,१२०.४०	१५,१८८.२०	
		२अ	१२५.००	८१.२८	११,१६०.००	२	११२.५०	३४.३५	३,८६४.३८	१५,०२४.३८	
		३अ	०.००	१२२.२८	०.००	०.००	३	३७.५०	४८.०५	१,८०९.८८	१,८०९.८८
		४अ	०.००	१४४.५४	०.००	०.००	४	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण कामाई		२६७.००		२१,२२७.८०		३५४.००		१०,७९४.६६	३२,०२४.४६	
२	मालक	८अ	१४०.६३	१६.४४	२,३११.१६	५/१	२६५.५०	३.१०	१,०३५.४५	३,३४७.५१	
			०.००	०.००	०.००	६/१	१५.००	४.२०	३१२.००	३१२.००	
			०.००	०.००	०.००	६/२	८१.५०	५.३०	४३१.१५	४३१.१५	
	एकूण कामाई		०.००		०.००		२४५.५०		१२४४.१५	१२४४.१५	
४	इन्फ्लेट/आकटलेट, सिव्हर कामाई		१२.५५	७०.१०	८८१.८०		०.००	०.००	०.००	८८१.८०	
५	बांधणे साकारण करणे	१ अ	२१४.८७	६.६२	१,४२२.४४		०.००	०.००	०.००	१,४२२.४४	
६	म. म. बांधकाम		२.००	५१५.००	१,०३०.००		०.००	०.००	०.००	१,०३०.००	
७	एकूण विविध	३२	४४.००	६५.११	२,८७३.६४		०.००	०.००	०.००	२,८७३.६४	
८	मालक		०.००	०.००	०.००		०.००	०.००	०.००	०.००	
					२१,७५५.६४				१४,३१२.०१	४४,०६७.६५	
					५१५.११				२८६.२४	८०१.३५	
					३०,३५०.७५				१४,५९८.२५	४४,९४९.००	
	एकूण				३०,३५०.७५			१४,५९८.२५	४४,९४९.००		
	मजमेव				३०,३५१			१४,५९८	४४,९४९		
	अति टी.सी.एम. कार्य								५१,३११.६५		
	कामाची टक्केवारी				६८			३२	१००.००		

मगांग्रारोहयो अंतर्गत शेतलढे (इन्सेट/आकटलेटसह) यजुर व लहान यमिनहारे करगोसाठी प्रस्तावित आर्थिक मापबंध
Slope 1:1 (20x20x3m.) (इतर क्षेत्राकरिता)

अ. क्र.	कामाचा प्रकार	अनुमानित खर्चाचे (दर चुकी नि. २०/२/१२)				अनुमानित खर्चाचे (दर चुकी नि. १०/०/२०१२)				एकूण एकंदर रु.
		दरचुकी मजकूर	परिमित म.मी.	दर रु.	एकूण (रु)	दरचुकी मजकूर	परिमित म.मी.	दर रु.	एकूण (रु)	
१	मालीकाम	१ अ	११०.१२	६६.६५	११,७२०.१०	१	२८१.००	२३.९०	६,९००.१०	१८,६२८.००
		२ अ	१७१.१२	७७.७५	१३,३०४.५८	२	१६८.७५	३२.७०	५,५१८.१३	१८,८२२.७१
		३ अ	०.००	०.००	०.००	३	५६.२५	४५.७५	२,५७३.४४	२,५७३.४४
		४ अ	०.००	०.००	०.००	४	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण कामे			१३९.३४				१४९८.६७	४०,०२४.१५	
२	कामरूक	८ अ	२४८.५०	१४.२७	३,५४६.१०	५/१	३८५.५०	३.१०	१,५०३.४५	५,०४९.५५
			०.००	०.००	०.००	६/१	१३६.२५	४.२०	५७२.२५	५७२.२५
			०.००	०.००	०.००	६/२	१२०.२५	५.३०	६३७.३३	६३७.३३
			०.००	०.००	०.००	६/३	१०५.२५	६.००	६३१.५०	६३१.५०
	एकूण कामे			०.००			३६९.७५	१८४१.०८	१८४१.०८	
४	इन्सेट/आकटलेट, सिस्ट्रीम कामे	१२.५५	६१.६५	७७३.७१	-	०.००	०.००	०.००	७७३.७१	
५	वांच्ये संस्करण करणे	१ अ	२३७.३७	५.८२	१,३८१.४१	-	०.००	०.००	०.००	१,३८१.४१
६	ल. वी. वांच्ये	२.००	५१५.००	१,०३०.००	०.००	०.००	०.००	०.००	१,०३०.००	
७	एकूण विविध	३२	४४.००	५६.७४	२,४९६.५६	०.००	०.००	०.००	२,४९६.५६	
८	कामरूक	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	
	एकूण एकूण			१४,२५३.३५				२०,१८४.२८	५४,४३७.६२	
	२ टक्के आर्थिक कार्य			६८५.०७				४०३.६१	१,०८८.७५	
	एकूण			१४,९३८.४२				२०,५८७.९७	५५,५२६.३७	
	अनुमानित			२४,१३८				२०,५८८	५५,५२६	
	प्रति टी.सी.एम. कार्य								६३,३८६.२७	
	कामाची टक्केवारी			६३				३७	१००.००	

Slope 1:1 (20x20x3m.) (म.आ.उ.वो/बांगराळ क्षेत्राकरिता)

अ. क्र.	कामाचा प्रकार	अनुमानित खर्चाचे (दर चुकी नि. २०/२/१२)				अनुमानित खर्चाचे (दर चुकी नि. १०/०/२०१२)				एकूण एकंदर रु.
		दरचुकी मजकूर	परिमित म.मी.	दर रु.	एकूण (रु)	दरचुकी मजकूर	परिमित म.मी.	दर रु.	एकूण (रु)	
१	मालीकाम	१ अ	११०.१२	७०.९०	१३,४७१.५१	१	२८१.००	२५.१०	७,२५३.१०	२०,७२४.६१
		२ अ	१७१.१२	८१.२८	१५,२७७.५१	२	१६८.७५	३४.३५	५,७१६.५६	२१,०७४.१५
		३ अ	०.००	०.००	०.००	३	५६.२५	४८.०५	२,७०२.८१	२,७०२.८१
		४ अ	०.००	०.००	०.००	४	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण कामे			१३९.३३				१४७५३.३७	४४,५१०.३७	
२	कामरूक	८ अ	२४८.५०	१६.४४	४,०८५.४४	५/१	३८५.५०	३.१०	१,५०३.४५	५,५८८.७१
			०.००	०.००	०.००	६/१	१३६.२५	४.२०	५७२.२५	५७२.२५
			०.००	०.००	०.००	६/२	१२०.२५	५.३०	६३७.३३	६३७.३३
			०.००	०.००	०.००	६/३	१०५.२५	६.००	६३१.५०	६३१.५०
	एकूण कामे			०.००			३६९.७५	१८४१.०८	१८४१.०८	
४	इन्सेट/आकटलेट, सिस्ट्रीम कामे	१२.५५	७०.९०	८८१.८०	-	०.००	०.००	०.००	८८१.८०	
५	वांच्ये संस्करण करणे	१ अ	२३७.३७	६.६२	१,५७१.३१	-	०.००	०.००	०.००	१,५७१.३१
६	ल. वी. वांच्ये	२.००	५१५.००	१,०३०.००	०.००	०.००	०.००	०.००	१,०३०.००	
७	एकूण विविध	३२	४४.००	६५.३१	२,८७३.६४	०.००	०.००	०.००	२,८७३.६४	
८	कामरूक	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	
	एकूण एकूण			१५,२०७.३७				२०,१३८.८८	६०,५४६.५५	
	२ टक्के आर्थिक कार्य			७८४.१५				४१८.७८	१,२०२.९३	
	एकूण			१५,९९१.५२				२०,५५७.६६	६१,७४९.०७	
	अनुमानित			२५,११३				२१,३५८	६१,३४१	
	प्रति टी.सी.एम. कार्य								७०,०३३.१५	
	कामाची टक्केवारी			६५				३५	१००.००	

मगांघारोहो अंतर्गत शेताखे (इन्स्टे/आकटलेटसह) मजुर व लहान यंत्रिणद्वारे कणोसाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

Slope 1:1 (25x20x3m.) (इतर क्षेत्रकारीत)

अ. क्र	कामाचा प्रकार	कमुतांभ लागवणे (दर सुवी नि. २०/४/१२)				कंसांभ लागवणे (दर सुवी नि. १०/७/२०१२)				एकूण एकंटर रु.
		दरसुवी काच क्र	परिमाण घ.मी.	दर रु.	लक्ष्य (रु)	दरसुवी अ.क्र	परिमाण घ.मी.	दर रु.	लक्ष्य (रु)	
१	मातीकाम	१अ	२३९.००	६२.६५	१४,७३४.३५	१	३७४.००	२३.९०	८,९३८.६०	२३,६७२.९५
		२अ	२१८.००	७७.७५	१६,९४९.५०	२	२२५.००	३२.७०	७,३५०.५०	२४,३००.००
		३अ	०.००	१०६.३०	०.००	३	७५.००	४५.७५	३,४३९.२५	३,४३९.२५
		४अ	०.००	१२५.७०	०.००	४	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण जोडवई		४५०.००		३९६८२.८५		६७४.००		१९७२७.३५	५१,४९९.२०
२	वाळवूक	८अ	३४२.७५	१४.२७	४,८९९.०४	५/१	५०५.५०	३.९०	१,९७१.४५	६,८६२.४९
			०.००	०.००	०.००	६/१	१७७.५०	४.२०	७४५.५०	७४५.५०
			०.००	०.००	०.००	६/२	१५९.००	५.३०	८४२.७०	८४२.७०
			०.००	०.००	०.००	६/३	१४१.५०	६.००	८४९.००	८४९.००
	एकूण उडवई		०.००		०.००		४७८.००		२४३७.२०	२४३७.२०
४	इन्स्टे/आकटलेट, सिव्हरूप जोडवई		१२.५५	६१.६५	७७३.७१	-	०.००	०.००	०.००	७७३.७१
५	बांधाचे संस्करण करणे	१ अ	२५९.८७	५.८२	१,५१२.४४	-	०.००	०.००	०.००	१,५१२.४४
६	सु. बा. बांधकाम		२.००	५१५.००	१,०३०.००		०.००	०.००	०.००	१,०३०.००
७	एकूण विविध	३२	४४.००	५६.७४	२,४९६.५६		०.००	०.००	०.००	२,४९६.५६
८	वाळवूक		०.००	०.००	०.००		०.००	०.००	०.००	०.००
	एकूण रक्कम				४२,३८७.६०				२६,५७३.२०	६८,९६०.८०
	२ टक्के आकस्मिक कार्य				८४७.७५				५३१.४६	१,३७९.२२
	एकूण				४३,२३५.३५				२७,१०४.६६	७०,३४०.०२
	मजमेव				४३,२३५				२७,१०५	७०,३४०
	प्रति टी.सी.एम. कार्य									८०,२९६.८२
	कामगरी टक्केवारी				६१				३९	१००.००

Slope 1:1 (25x20x3m.) (ज.आ.उ.पो/डॉगराख क्षेत्रकारीत)

अ. क्र	कामाचा प्रकार	कमुतांभ लागवणे (दर सुवी नि. २०/४/१२)				कंसांभ लागवणे (दर सुवी नि. १०/७/२०१२)				एकूण एकंटर रु.
		दरसुवी काच क्र	परिमाण घ.मी.	दर रु.	लक्ष्य (रु)	दरसुवी अ.क्र	परिमाण घ.मी.	दर रु.	लक्ष्य (रु)	
१	मातीकाम	१अ	२३९.००	७०.९०	१६,९४५.९०	१	३७४.००	२५.१०	९,३८७.४०	२६,३३३.५०
		२अ	२१८.००	८९.२८	१९,४६३.०४	२	२२५.००	३४.३५	७,७२८.७५	२७,१९१.७९
		३अ	०.००	१२२.२८	०.००	३	७५.००	४८.०५	३,६०३.७५	३,६०३.७५
		४अ	०.००	१४४.५४	०.००	४	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण जोडवई		४५०.००		३६४०८.१४		६७४.००		२०७९९.९०	५७,९२८.०४
२	वाळवूक	८अ	३४२.७५	१६.४४	५,६३४.८१	५/१	५०५.५०	३.९०	१,९७१.४५	७,६०६.२६
			०.००	०.००	०.००	६/१	१७७.५०	४.२०	७४५.५०	७४५.५०
			०.००	०.००	०.००	६/२	१५९.००	५.३०	८४२.७०	८४२.७०
			०.००	०.००	०.००	६/३	१४१.५०	६.००	८४९.००	८४९.००
	एकूण उडवई		०.००		०.००		४७८.००		२४३७.२०	२४३७.२०
४	इन्स्टे/आकटलेट, सिव्हरूप जोडवई		१२.५५	७०.९०	८८९.८०	-	०.००	०.००	०.००	८८९.८०
५	बांधाचे संस्करण करणे	१ अ	२५९.८७	६.६२	१,७२०.३४	-	०.००	०.००	०.००	१,७२०.३४
६	सु. बा. बांधकाम		२.००	५१५.००	१,०३०.००		०.००	०.००	०.००	१,०३०.००
७	एकूण विविध	३२	४४.००	६५.२१	२,८७३.६४		०.००	०.००	०.००	२,८७३.६४
८	वाळवूक		०.००	०.००	०.००		०.००	०.००	०.००	०.००
	एकूण रक्कम				४८,५५६.७३				२७,५६५.७५	७६,१२२.४८
	२ टक्के आकस्मिक कार्य				९७१.१३				५५१.३२	१,५२२.४५
	एकूण				४९,५२७.८६				२८,११७.०७	७७,६४४.९३
	मजमेव				४९,५२८				२८,११७	७७,६४५
	प्रति टी.सी.एम. कार्य									८८,६३५.७६
	कामगरी टक्केवारी				६४				३६	१००.००

मगांग्राहको अंतर्गत जोत्सको (इनलेट/आउटलेटसह) मजुर व लडान मभिनहारे करकोसाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

Slope 1:1

(25x25x3m.)

(सत क्षेत्रीय)

अ. क्र	कामका प्रकार	मजुरांको लागतको (दर चुकी नि. २०/४/१२)				संसाधन लागतको (दर चुकी नि. १०/७/२०१२)				एकल एकर च.
		दरचुकी क्र. क्र	परिमाण च.मी.	दर रु.	लाभ (रु)	दरचुकी क्र. क्र	परिमाण च.मी.	दर रु.	लाभ (रु)	
१	मतीकाम	१ अ	३०१.००	६१.६५	१८,५५६.६५	१	४८४.००	२३.१०	११,५६७.६०	३०,१२४.२५
		२ अ	२७६.००	७७.७५	२१,४५१.००	२	३००.००	३२.७०	९,८१०.००	३१,२६१.००
		३ अ	०.००	१०६.३०	०.००	३	१००.००	४५.७५	४,५७५.००	४,५७५.००
		४ अ	०.००	१२५.७०	०.००	४	०.००	०.००	०.००	०.००
	एकल जोडाई		५७७.००		४००१५.६५		८८४.००		२५१५२.६०	६५,१६८.२५
२	सकल	८ अ	४३२.७५	१४.२७	६,१७५.३४	५/१	६६३.००	३.१०	२,५८५.७०	८,७६१.०४
			०.००	०.००	०.००	६/१	२३१.२५	४.२०	९७१.२५	९७१.२५
			०.००	०.००	०.००	६/२	२१०.२५	५.३०	१,११४.३३	१,११४.३३
			०.००	०.००	०.००	६/३	११०.२५	६.००	१,१४१.५०	१,१४१.५०
	एकल जोडाई		०.००		०.००		६३१.७५		३२२७.०८	३२२७.०८
४	इनलेट/आउटलेट, सिस्टर्न जोडाई	१२.५५	६१.६५	७७३.७१	-	०.००	०.००	०.००	७७३.७१	
५	सांघो संस्करण करणे	१ अ	२८२.३८	५.८२	१,६४३.४५	-	०.००	०.००	०.००	१,६४३.४५
६	सु. को. सांघाम		२.००	५१५.००	१,०३०.००		०.००	०.००	०.००	१,०३०.००
७	एकल विधि	३२	४४.००	५६.७४	२,४१६.५६		०.००	०.००	०.००	२,४१६.५६
८	सकल		०.००	०.००	०.००		०.००	०.००	०.००	०.००
	एकल रकम				५२,१३४.७१				३४,१९३.४६	८६,३२८.१७
	२ टके आकस्मिक कार्य				१,०४२.६१				६९१.८५	१,७३४.४६
	एकल				५३,१७७.३०				३५,६९३.३१	८८,८६१.७१
	कमजोब				५३,१७७				३५,६९३	८८,८७०
	प्रति टी.सी.एम. कार्य									१०१,४४१.४६
	कामको टकेकारी				६०				४०	१००.००

Slope 1:1

(25x25x3m.)

(म.प्र.उ.को/बाँगराक क्षेत्रीय)

अ. क्र	कामका प्रकार	मजुरांको लागतको (दर चुकी नि. २०/४/१२)				संसाधन लागतको (दर चुकी नि. १०/७/२०१२)				एकल एकर च.
		दरचुकी क्र. क्र	परिमाण च.मी.	दर रु.	लाभ (रु)	दरचुकी क्र. क्र	परिमाण च.मी.	दर रु.	लाभ (रु)	
१	मतीकाम	१ अ	३०१.००	७०.१०	२१,३४०.१०	१	४८४.००	२५.१०	१२,१४८.४०	३३,४८९.३०
		२ अ	२७६.००	८१.२८	२४,६४१.२८	२	३००.००	३४.३५	१०,३०५.००	३४,९४६.२८
		३ अ	०.००	१२२.३८	०.००	३	१००.००	४८.०५	४,८०५.००	४,८०५.००
		४ अ	०.००	१४४.५४	०.००	४	०.००	०.००	०.००	०.००
	एकल जोडाई		५७७.००		४५९८२.१८		८८४.००		२७२५८.४०	७३,२४०.५८
२	सकल	८ अ	४३२.७५	१६.४४	७,११४.४१	५/१	६६३.००	३.१०	२,५८५.७०	९,७००.११
			०.००	०.००	०.००	६/१	२३१.२५	४.२०	९७१.२५	९७१.२५
			०.००	०.००	०.००	६/२	२१०.२५	५.३०	१,११४.३३	१,११४.३३
			०.००	०.००	०.००	६/३	११०.२५	६.००	१,१४१.५०	१,१४१.५०
	एकल जोडाई		०.००		०.००		६३१.७५		३२२७.०८	३२२७.०८
४	इनलेट/आउटलेट, सिस्टर्न जोडाई	१२.५५	७०.१०	८८१.८०	-	०.००	०.००	०.००	८८१.८०	
५	सांघो संस्करण करणे	१ अ	२८२.३८	६.६२	१,६६१.३६	-	०.००	०.००	०.००	१,६६१.३६
६	सु. को. सांघाम		२.००	५१५.००	१,०३०.००		०.००	०.००	०.००	१,०३०.००
७	एकल विधि	३२	४४.००	६५.३१	२,८७३.६४		०.००	०.००	०.००	२,८७३.६४
८	सकल		०.००	०.००	०.००		०.००	०.००	०.००	०.००
	एकल रकम				५१,७५१.३१				३६,२९८.२६	८८,०५०.६५
	२ टके आकस्मिक कार्य				१,११५.११				७२५.१७	१,९४०.४८
	एकल				६०,८६६.४२				३७,०२४.४३	९०,१७८.८०
	कमजोब				६०,८६६				३७,०२४	९०,१७९
	प्रति टी.सी.एम. कार्य									१११,८४७.९५
	कामको टकेकारी				६२				३८	१००.००

मगांप्रांतोहयो अंतर्गत शेस्तके (इनलेट/आउटलेटसह) मजुर व लहान प्रमिणद्वारे कारगेसाठी प्रस्तावित आर्थिक मापबंध

Slope 1:1 (30x25x3m.) (इतर क्षेत्राकरिता)

अ. क्र.	वर्गाचा प्रकार	मजुरांच्या कामाने (दर तुळी दि.२०/४/१२)				संवाल्या कामाने (दर तुळी दि. १०/७/२०१२)				एकूण एकंदर रु.
		दरतुळी काम क्र.	परिमाण व.मी.	दर रु.	रक्कम (रु)	दरतुळी अ.क्र.	परिमाण व.मी.	दर रु.	रक्कम (रु)	
१	मातीकाम	१अ	३६२.००	६९.६५	२५,३१७.३०	१	५९४.००	२३.९०	१४,१९६.६०	३९,५१३.९०
		२अ	३३५.००	७७.७५	२६,०४६.२५	२	३७५.००	३२.७०	१२,२६२.५०	३८,३०८.७५
		३अ	०.००	१०६.३०	०.००	३	१२५.००	४५.७५	५,७१८.७५	५,७१८.७५
		४अ	०.००	१२५.७०	०.००	४	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण जोरई		६९७.००		४८३६३.५५		१०९४.००		३२१७७.८५	८०,५४१.४०
२	वाहतूक	८अ	५२२.७५	१४.२७	७,४५९.६४	५/१	८२०.५०	३.१०	३,१९९.९५	१०,६५९.५९
३	उजई काम		०.००	०.००	०.००	६/१	२८५.००	४.२०	१,१९७.००	१,१९७.००
			०.००	०.००	०.००	६/२	२६१.५०	५.३०	१,३८५.९५	१,३८५.९५
			०.००	०.००	०.००	६/३	२३९.००	६.००	१,४३४.००	१,४३४.००
	एकूण उजई		०.००	०.००	०.००	७८५.५०		४०१६.९५	४०१६.९५	
४	इनलेट/आउटलेट, सिव्हीटिंग जोरई		१२.५५	६१.६५	७७३.७१	-	०.००	०.००	०.००	७७३.७१
५	बांधाचे संस्कारण करणे	९अ	३०४.८७	५.८२	१,७७४.३४	-	०.००	०.००	०.००	१,७७४.३४
६	सू. बो. बांधकाम		२.००	५१५.००	१,०३०.००		०.००	०.००	०.००	१,०३०.००
७	एकूण निविद	३२	४४.००	५६.७४	२,४१६.५६		०.००	०.००	०.००	२,४१६.५६
८	वाहतूक		०.००	०.००	०.००		०.००	०.००	०.००	०.००
	एकूण रक्कम				६१,८१७.८०				४३,४११.७०	१०५,२२९.५०
	२ टक्के अचान्किक खर्च				१,२३६.९६				८६८.३३	२,१०५.१९
	एकूण				६३,०५४.७६				४४,२७९.९३	१०७,३३४.६९
	मजुरांचेच				६३,०५६				४४,२८०	१०७,३३६
	प्रति टी.सी.एम. खर्च									१२२,६२०.६५
	कामाची टक्केवारी				५९				४१	१००.००

Slope 1:1 (30x25x3m.) (अ.जा.उ.बो/हॉलगाक क्षेत्राकरिता)

अ. क्र.	वर्गाचा प्रकार	मजुरांच्या कामाने (दर तुळी दि.२०/४/१२)				संवाल्या कामाने (दर तुळी दि. १०/७/२०१२)				एकूण एकंदर रु.
		दरतुळी काम क्र.	परिमाण व.मी.	दर रु.	रक्कम (रु)	दरतुळी अ.क्र.	परिमाण व.मी.	दर रु.	रक्कम (रु)	
१	मातीकाम	१अ	३६२.००	७०.९०	२५,६६५.८०	१	५९४.००	२५.१०	१४,९०९.४०	४०,५७५.२०
		२अ	३३५.००	८९.२८	२९,९०८.८०	२	३७५.००	३४.३५	१२,८८१.२५	४२,७९०.०५
		३अ	०.००	१२२.२८	०.००	३	१२५.००	४८.०५	६,००६.२५	६,००६.२५
		४अ	०.००	१४४.५४	०.००	४	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण जोरई		६९७.००		५५५७४.६०		१०९४.००		३३७९६.९०	८९,३७१.५०
२	वाहतूक	८अ	५२२.७५	१६.४४	८,५९४.०१	५/१	८२०.५०	३.१०	३,१९९.९५	११,७९३.९६
३	उजई काम		०.००	०.००	०.००	६/१	२८५.००	४.२०	१,१९७.००	१,१९७.००
			०.००	०.००	०.००	६/२	२६१.५०	५.३०	१,३८५.९५	१,३८५.९५
			०.००	०.००	०.००	६/३	२३९.००	६.००	१,४३४.००	१,४३४.००
	एकूण उजई		०.००	०.००	०.००	७८५.५०		४०१६.९५	४०१६.९५	
४	इनलेट/आउटलेट, सिव्हीटिंग	४.००	१२.५५	७०.९०	८८९.८०	-	०.००	०.००	०.००	८८९.८०
५	बांधाचे संस्कारण करणे	९अ	३०४.८७	६.६२	२,०१८.२४	-	०.००	०.००	०.००	२,०१८.२४
६	सू. बो. बांधकाम		२.००	५१५.००	१,०३०.००		०.००	०.००	०.००	१,०३०.००
७	एकूण निविद	३२	४४.००	६५.३१	२,८७३.६४		०.००	०.००	०.००	२,८७३.६४
८	वाहतूक		०.००	०.००	०.००		०.००	०.००	०.००	०.००
	एकूण रक्कम				७०,९८०.२१				४५,०३०.७५	११६,०११.०४
	२ टक्के अचान्किक खर्च				१,४१९.६१				९००.६२	२,३२०.२२
	एकूण				७२,३९९.९०				४५,९३१.३६	११८,३३१.२६
	मजुरांचेच				७२,४००				४५,९३१	११८,३३१
	प्रति टी.सी.एम. खर्च									१३५,०८१.३५
	कामाची टक्केवारी				६१				३९	१००.००

प्रवाहप्रारोहण अंतर्गत शेततळे (इन्लेट/आऊटलेटसह) मजूर व लहान मजिनदारी करणेसाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

Slope 1:1 (30x30x3m.) (इतर क्षेत्राकरिता)

अ. क्र.	कामाचा प्रकार	मजुरांचा तालावणे (दर सुवी नि. २०/४/१२)				संशोधन तालावणे (दर सुवी नि. १०/७/२०१२)				एकूण एकंदर रु.
		दरसुवी काम क्र.	परिमाण व.मी.	दर रु.	रक्कम (रु.)	दरसुवी अ.क्र.	परिमाण व.मी.	दर रु.	रक्कम (रु.)	
१	मारीकाम	१ अ	४३५.००	६१.६५	२६,८१७.७५	१	७२९.००	२३.९०	१७,२२३.९०	४४,०४१.६५
		२ अ	४०७.००	७७.७५	३१,६४४.२५	२	४६८.७५	३२.७०	१५,३२८.९३	४६,९७२.३८
		३ अ	०.००	१०६.३०	०.००	३	१५६.२५	४५.७५	७,१४८.४४	७,१४८.४४
		४ अ	०.००	१२५.७०	०.००	४	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण जोडवई		८४२.००		५८४६२.००		१३५४.००		३९८९९.६७	९८,३६१.६७
२	व्यवस्थापक	८ अ	६३१.५०	१४.२७	९,०११.५१	५/१	१०१५.५०	३.९०	३,९६०.४५	१२,९७१.९६
			०.००	०.००	०.००	६/१	३५१.२५	४.२०	१,४७५.२५	१,४७५.२५
			०.००	०.००	०.००	६/२	३२५.२५	५.३०	१,७२३.८३	१,७२३.८३
			०.००	०.००	०.००	६/३	३००.२५	६.००	१,८०१.५०	१,८०१.५०
	एकूण व्यवस्थापक		०.००	०.००	०.००	१७९१.५०		५०००.५८	५०००.५८	
४	इन्लेट/आऊटलेट, सिस्टीम	४.००	१२.५५	६१.६५	७७३.७१	-	०.००	०.००	०.००	७७३.७१
५	बांधणे संस्करण करणे	१ अ	३२७.२७	५.८२	१,९०४.७१	-	०.००	०.००	०.००	१,९०४.७१
६	सु. सो. बांधकाम		२.००	५१५.००	१,०३०.००		०.००	०.००	०.००	१,०३०.००
७	एकूण मिश्रित	३२	४४.००	५६.७४	२,४१६.५६		०.००	०.००	०.००	२,४१६.५६
८	व्यवस्थापक		०.००	०.००	०.००		०.००	०.००	०.००	०.००
	एकूण रक्कम				७३,६७८.४६				५३,८६१.२८	१२७,५३९.७४
	२ टक्के आकस्मिक कार्य				१,४७३.५७				१,०७७.३३	२,५५०.९०
	एकूण				७५,१५२.०३				५४,९३८.६१	१३०,०९०.६४
	कामजैव				७५,१५२				५४,९३९	१३०,०९१
	प्रति टी.सी.एम. कार्य									१४८,५०५.२१
	कामाची टक्केवारी				५८				४२	१००.००

Slope 1:1 (30x30x3m.) (ज.आ.उ.चे/बाँगराळ क्षेत्राकरिता)

अ. क्र.	कामाचा प्रकार	मजुरांचा तालावणे (दर सुवी नि. २०/४/१२)				संशोधन तालावणे (दर सुवी नि. १०/७/२०१२)				एकूण एकंदर रु.
		दरसुवी काम क्र.	परिमाण व.मी.	दर रु.	रक्कम (रु.)	दरसुवी अ.क्र.	परिमाण व.मी.	दर रु.	रक्कम (रु.)	
१	मारीकाम	१ अ	४३५.००	७०.९०	३०,८४१.५०	१	७२९.००	२५.१०	१८,२१७.९०	४९,०५९.४०
		२ अ	४०७.००	८९.२८	३६,३३६.९६	२	४६८.७५	३४.३५	१६,१७१.५६	५२,४७८.५२
		३ अ	०.००	१२२.२८	०.००	३	१५६.२५	४८.०५	७,५०७.८१	७,५०७.८१
		४ अ	०.००	१४४.५४	०.००	४	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण जोडवई		८४२.००		६७१७८.४६		१३५४.००		४१९०७.२७	१०९,०८५.७३
२	व्यवस्थापक	८ अ	६३१.५०	१६.४४	१०,३८१.८६	५/१	१०१५.५०	३.९०	३,९६०.४५	१४,३४२.३१
			०.००	०.००	०.००	६/१	३५१.२५	४.२०	१,४७५.२५	१,४७५.२५
			०.००	०.००	०.००	६/२	३२५.२५	५.३०	१,७२३.८३	१,७२३.८३
			०.००	०.००	०.००	६/३	३००.२५	६.००	१,८०१.५०	१,८०१.५०
	एकूण व्यवस्थापक		०.००	०.००	०.००	१७९१.५०		५०००.५८	५०००.५८	
४	इन्लेट/आऊटलेट, सिस्टीम जोडवई	१२.५५	७०.९०	८८१.८०	-	०.००	०.००	०.००	८८१.८०	
५	बांधणे संस्करण करणे	१ अ	३२७.२७	६.६२	२,१६६.५१	-	०.००	०.००	०.००	२,१६६.५१
६	सु. सो. बांधकाम		२.००	५१५.००	१,०३०.००		०.००	०.००	०.००	१,०३०.००
७	एकूण मिश्रित	३२	४४.००	६५.३१	२,८७३.६१		०.००	०.००	०.००	२,८७३.६१
८	व्यवस्थापक		०.००	०.००	०.००		०.००	०.००	०.००	०.००
	एकूण रक्कम				८४,५२०.२१				५५,८६८.८८	१४०,३८९.१०
	२ टक्के आकस्मिक कार्य				१,६९०.४१				१,११७.३८	२,८०७.७८
	एकूण				८६,२१०.६२				५६,९८६.२६	१४३,१९७.९५
	कामजैव				८६,२११				५६,९८६	१४३,१९८
	प्रति टी.सी.एम. कार्य									१६३,४६६.८४
	कामाची टक्केवारी				६०				४०	१००.००